

\*हंसराज अहीर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे अभिनेत्री अमिषा पटेल यांचे आवाहन\*

\*विकास हेच आमचे शक्तीस्थळ- सुधीर मुनगंटीवार\*

गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला असून त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदार मोहोर उमटवतील व या लोकसभा क्षेत्रातून हंसराज अहीर प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास सिने अभिनेत्री अमिषा पटेल यांनी व्यक्त केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हयासह राज्याच्या विकासात दिलेले योगदान अतिशय महत्वपूर्ण असून वृक्षलागवडीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अभिनंदनिय असल्याचे अमिषा पटेल यावेळी बोलतांना म्हणाल्या.

दि. 8 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे भाजपा-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सुप्रसिध्द अमिषा पटेल बोलत होत्या. यावेळी मंचावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रांवर भर देत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हयात केलेली विकासाची कामे तसेच महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांची विकासाभिमुख कार्यशैली यामुळे या मतदार संघात पुन्हा एकदा अहीर विजयी होतील असेही त्या म्हणाल्या.

यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या जिल्हयात कॅन्सर हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, वनअकादमी, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचडोह बॅरेज, पळसगाव-आमडी उपसासिंचन योजना या सारखे महत्वपूर्ण सिंचन प्रकल्प, माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती, घाटकुळ ब्रिज, पोंभुर्णा येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, आदिवासी महिलांची पहिली कुक्कूटपालन सहकारी संस्था, टुथपिक उत्पादन प्रकल्प, मधुमक्षिका पालनाचा कृषि उद्योग, टाटा ट्रस्टच्या सहाय्याने समृद्ध, सदन शेतकरी प्रकल्प, असे विकासाचे विविध टप्पे आम्ही या जिल्हयात जनतेला अनुभवायला दिले आहेत. हा विकासच आमचे शक्तीस्थळ आहे. ही निवडणुक आम्ही विकासाच्या बळावर जिंकू असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

यावेळी कहो ना प्यार है या गाजलेल्या चित्रपटातील गीताच्या ओळी सादर करत मोदींवर, हंसराज अहीर व सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मतरूपाने प्रेम व्यक्त करण्याचे आवाहन अभिनेत्री अमिषा पटेल यांनी केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांचेही जोरदार भाषण यावेळी झाले. सभेला पोंभुर्णा शहर व तालुक्यातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.